

विज्ञान शिबिराचे आयोजन

पुणे (प्रतिनिधी) : विज्ञान सहज समजावे आणि त्याची गोडी लागावी यासाठी प्रयोगातून विज्ञानाचे शिक्षण आवश्यक आहे. विशेष यश संपादन करताना कल्पकता आणि कलागुणांचा विकास होणे आवश्यक असते, हे लक्षात घेऊन विज्ञान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.

विद्युत, चुंबकीय शक्ति, ऊर्जा, हवेचा दाब, पाणी, भौतिकीय आकार, दृष्टी सातत्य आणि विज्ञानातील गमतीजमती यांचा उपयोग करून विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्राचे आकलन होण्याच्या दृष्टीने (इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अॅण्ड अॅस्ट्रोफिजिक्स)

आयुका यांनी विकसित केलेली खेळणी या कार्यशाळेत करून घेण्यात येतील. कार्यशाळेमध्ये सहभागी होणाऱ्या सहभागींना 'छोटा शास्त्रज्ञ'

असे



प्रमाणपत्र देण्यात येईल.

१० वर्षांवरील कोणत्याही वयाच्या व्यक्तीला या कार्यशाळेमध्ये सहभागी होता येईल.

महाराष्ट्रातील प्रत्येक गावांमध्ये अशा प्रकारची विज्ञान कार्यशाळा घेऊन मुलांमध्ये कल्पकता आणि कलागुणांचा विकास करणे हा या कार्यशाळेचा हेतू आहे. शिक्षक, विद्यार्थी आणि विज्ञानाविषयी उत्सुकता असणाऱ्या सर्वांना या शिबिरामध्ये प्रवेश मिळेल.